

April 14, 2024

The Manager, Listing Department,
National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Symbol: POONAWALLA

The Secretary, Listing Department

BSE Limited

25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400001

Company Code: 524000

Subject: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Further to the intimation dated April 13, 2024, wherein we had intimated the dispatch of Postal Ballot Notice to the Members of the Company, please find attached herewith Newspaper Advertisements w.r.t dispatch of Postal Ballot Notice of the Company under Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, including any amendments thereto, published in leading newspaper 'The Financial Express' (English) and in Regional language newspaper 'Loksatta' (Marathi) on Sunday, April 14, 2024.

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For Poonawalla Fincorp Limited

Shabnum Zaman Company SecretaryACS 13918

Iran's Revolutionary Guard seizes cargo ship with 17 Indian sailors

Israeli-linked ship seized near the Strait of Hormuz

ASSOCIATED PRESS Dubai, April 13

COMMANDOS FROM IRAN'S paramilitary Revolutionary Guard rappelled down from a helicopter onto an Israeli-affiliated container ship mostly manned by Indians near the Strait of Hormuz and seized the vessel on Saturday, the latest in a series of attacks between the two countries. Seventeen Indian sailors are on board the ship which had a crew of 25.

The Middle East had braced for potential Iranian retaliation over a suspected Israeli strike earlier this month on an Iranian consular building in Syria that killed 12 people, including a senior Guard general who once commanded its expeditionary Quds Force there.

The Israeli war on Hamas in the Gaza Strip meanwhile is now six months old and is inflaming decades-old tensions across the whole region. With Iranian-backed forces like Hezbollah in Lebanon and Yemen's Houthi rebels also involved in the fighting, any new attack in the Mideast threatens to escalate that conflict into a wider regional war. Iran's state-run IRNA said a special forces unit of the Guard's navy attacked the vessel, the Portuguese-flagged MSC Aries, a container ship associated with London-based



Zodiac Maritime. Zodiac Maritime is part of Israeli billionaire Eyal Ofer's Zodiac Group. Zodiac declined to comment and referred questions to MSC. Geneva-based MSC later acknowledged the seizure and said 25 crew had been aboard the vessel. IRNA said the Guard would take the vessel into Iranian territorial waters.

Earlier, a Middle East defence official, who spoke on condition of anonymity to discuss intelligence matters, shared a video of the attack with American news agency The Associated Press. In it, the Iran-

ian commandos are seen rappelling down onto a stack of containers sitting on the deck of the vessel. A crew member on the ship can be heard saying: "Don't come out." He then tells his colleagues to go to the ship's bridge as more commandos come down on the deck. One commando can be seen kneeling above the others to provide them with potential cover fire. The video corresponded with known details of the MSCAries. The helicopter used also appeared to be a Soviet-era Mil Mi-17 helicopter, which both the Guard and the Iranian-

backed Houthis of Yemen have used in the past to conduct commando raids on ships. The British military's United Kingdom Maritime Trade Operations (UKMTO) described the vessel as being "seized by regional authorities" in the Gulf of Oman off the Emirati port city of Fujairah, without elaborating. The MSC Aries had been last located off Dubai heading toward the Strait of Hormuz on Friday. The ship had turned off its tracking data, which has been common for Israeli-affiliated ships moving through the region. Israeli foreign minister

India in touch with Iran to secure release

INDIAIS IN touch with Iran to secure the release of 17 Indians on board an Israelilinked cargo ship that was seized by the Iranian military. Official sources said India has taken up the matterwith Iranian authorities through diplomatic channels, both in Tehran and in Delhi, to ensure the welfare and early release of the Indian crew of the cargo ship 'MSC Aries'.

The Iranian action came amid heightened fears that Tehran may launch an attack on Israel in retaliation to a strike in Syria 12 days ago. Iran blamed Israel for the strike.

Israel Katz called on nations to list the Guard as a terrorist organisation.Iran"is a criminal regime that supports Hamas' crimes and is now conducting a pirate operation in violation of international law", Katz said.

Iran since 2019 has engaged in a series of ship seizures and attacks on vessels that have been attributed to it amid ongoing tensions with the West over its rapidly advancing nuclear programme. Since November, Iran had dialled back its ship attacks as the Houthis targeted ships in the Gulf of Aden and the Red Sea.

US set to ring alarm bells over Chinese industry

BLOOMBERG April 13

US TREASURY SECRETARY Janet Yellen warned China's leaders that the nation's manufacturing power is a threat to global economic stability.

Nextweek Washington has a chance to rally more countries to its cause.Fresh off her return from Beijing, Yellen pivots to the spring meetings of the International Monetary Fund and the World Bank, when Washington hosts finance ministers and central bankers from around the world.

That includes economic chiefs from the Group of Seven rich nations and the Group of 20, which includes big economies from the Global South.With its dominant voice in all of those forums, the US is expected to try to align other countries across Europe, Asia and Latin America to voice concerns over China's output and exports."The fact that Yellen has signaled this is an issue that the US is watching tells the Chinese there's going to be something coming down the line" such as trade restrictions, said Inu Manak, a fellow for trade policy at the Council on Foreign Relations. "I would be surprised if this wasn't brought up again next week."

A US official, who asked not to be identified discussing internal deliberations, said the issue of overcapacity is a concern for many of China's major trading partners and the department expects the issue to be discussed nextweek.China's support for its domestic industries has drawn complaints from competitors since it joined the World Trade Organization two decades ago. They argue that direct and indirect government support has



US treasury secretary Janet Yellen with Chinese premier Li Qiang

kept costs down and exports cheap. But a confluence of factors has raised the stakes for Washington and its partners including China's dominant position in electric vehicles and batteries alongside President Joe Biden's election-year push to bolster EV manufacturing. The IMF forecasts China's economy will grow by 4.1% next year barely half the average of the decade before the Covid-19 pandemic — as it sags under the weight of an ailing property sector, deflationary pressure and dented consumer confidence.

With such meagre domestic demand drivers, the US is concerned Beijing will flood US and European markets with electric vehicles, as it undercut solar panel and steel industries earlier."Government support is currently leading to production capacity that significantly exceeds China's domestic demand, as well as what the global market can bear," Yellen said at an event hosted

by the American Chamber of Commerce in China on April 5.

"This can undercut the business of American firms and workers, as well as of firms around the world, including in India and Mexico." G-7 allies including Canada, France and Germany have also expressed concern over Chinese exports.

Brazil President Luiz Inacio Lula da Silva has voiced his worries and recently launched a series of probes into alleged dumping of industrial goods such as steel. IMF chief Kristalina Georgieva said Thursday that she's been engaging with Chinese authorities about the path of nation's economy, including encouraging domestic demand. She said it's "critical" for industries facing overcapacity to "shift more of the economy towards services so this doesn't persist as a problem."The US has signalled it's exploring tariffs on Chinese EVs, and last month the European Commission moved toward imposing additional tariffs on the vehicles.

IMF chief Kristalina Georgieva wins second term

BLOOMBERG April 13

KRISTALINA GEORGIEVA **WON** a second five-year term as the head of the International Monetary Fund, allowing her to continue leading the crisis lender as it confronts challenges including lower global growth prospects, climate change and distressed debt in

The decision came after several discussions between Georgieva, who was the sole candidate for the job, and the executive board, the fund said in a statement.

developing nations.

The board commended Georgieva's "strong and agile



IMF MD Kristalina Georgieva

leadership" and said that it looks forward to continuing

to work with her. The announcement was which are expected to draw

REUTERS made just before IMF and World Bank spring meetings in Washington next week,

thousands of delegates, observers and journalists the fund's 190 member countries. Now that it's known Georgieva will stay on as the IMF's managing director, visitors can focus on economic issues rather than the IMF's internal workings.

A Bulgarian economist whose current term started in 2019 and runs through the end of September, Georgieva received the backing of European Union finance ministers last month, including France and Germany.

The leader of the Washington-based fund has always been a European chosen by European nations, a post-World War II understanding with the US, which in turn chooses the president of the World Bank.

Georgieva was the World Bank's chief executive officer before becoming the chief of the IMF.

Georgieva, 70, led the fund's efforts to aid indebted countries through the pandemic and has more recently warned about the global economic impact of trade fragmentation caused by worsening US-China relations. She's also advocated re-balancing the representation of countries at the IMF, where members like China and India have voting shares much smaller than their share of global economic output.

FINCORP

POONAWALLA

CIN: L51504PN1978PLC209007 Registered office: 201 and 202, 2nd Floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra Phone: 020 6780 8090

Website: www.poonawallafincorp.com Email: secretarial@poonawallafincorp.com NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH REMOTE E-VOTING

POONAWALLA FINCORP LIMITED

NOTICE is hereby given that, in accordance with Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Management Rules") and other applicable provisions, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, provisions of Secretarial Standard on General Meetings ("SS-2") read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 ("SEBI Circulars") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 including any amendments thereto ("SEBI Listing Regulations") for seeking approval of the Members of Poonawalla Fincorp Limited ('the Company') by way of Postal Ballot through remote electronic voting process ("Remote e-voting/e-voting") to transact the business(es) as set out in the notice of Postal Ballot dated April 08, 2024 ("Postal Ballot Notice").

In compliance with the aforementioned MCA Circulars and SEBI Circulars, Postal Ballot Notice has been sent by email on Saturday, April 13, 2024 to those Members whose email addresses are registered with Link Intime India Private Limited, the Company's Registrars and Share Transfer Agents ("RTA")/Depository Participant and whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners as on, Monday, April 08, 2024 ("Cut- off date").

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at https://poonawallafincorp.com/pfca/assets/pdf/PFL-Postal-Ballot-Notice-dated-April-08-2024.pdf and websites of stock exchanges where the equity shares of the Company are listed, i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through remote e-voting. Members are requested to provide their assent or dissent through e-voting. Therefore, the Postal Ballot forms and pre-paid Business Reply Envelopes has not been sent to Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') to provide remote e-voting facility to its Members. The voting through remote e-voting commences on Sunday, April 14, 2024 at 9:00 a.m. (IST) and will end on Monday, May 13, 2024 at 5:00 p.m. (IST). The voting through electronic module shall be disabled for voting thereafter and accordingly, the voting shall not be allowed.

Mr. Girish Bhatia, Company Secretary in Practice (Membership No. FCS:3295, CP No.13792) has consented to act as the Scrutinizer to scrutinize the Postal Ballot process in a fair and

transparent manner. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share

The results of Postal Ballot shall be declared on or before Wednesday, May 15, 2024. The results declared along with the Scrutinizer's report shall be available on the Company's website at www.poonawallafincorp.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE and NSE. Additionally, the result will also be placed on the notice Board at

the registered office of the Company. Any query/grievance with respect to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and E-voting User Manual for Members available under the Downloads section of NSDL's evoting website or contact Mr. Amit Vishal, Deputy Vice President-NSDL and/or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager-NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400 013 at 022-48867000 or at E-mail ID

evoting@nsdl.com. Please keep your updated email ID registered with the RTA/Depository Participant to receive timely communications. For Members who have not yet updated their email address, the process of registration is provided below for your ready reference:

	Members are requested to register/update the same by submitting duly filled and signed Form ISR-1 with the Link Intime India Private Limited ("RTA") at rnt.helpdesk@linkintime.co.in.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to

Place: Pune

201 and 202, 2nd floor, AP 81, Koregaon Park Annex, Mundhwa,

capital of the Company as on the Cut-off date.

address.

For Poonawalla Fincorp Limited

secretarial@poonawallafincorp.com

Date : April 13, 2024

Registered Office: Pune - 411 036, Maharashtra

Company Secretary ACS No. 13918

China sea dispute: Marcos questions 'secret' Duterte deal



Philippine President Ferdinand Marcos Jr (middle) during the trilateral summit at the White House in Washington

BLOOMBERG April 13

PHILIPPINE PRESIDENT FER-**DINAND** Marcos Jr said a "gentleman's agreement" made by his predecessor, Rodrigo Duterte, with Beijing on the South China Sea dispute was deliberately hidden from the public. "They call it gentleman's agreement. I call it secret agreement," Marcos told reporters in Washington DC as he wrapped up his visit for a trilateral meeting with President Joe Biden and Japanese Prime Minister Fumio Kishida.

The country needs to know what Duterte agreed to or as part of a compromise, Marcos said. The Philippines, under Marcos, has asserted its claims in the South China Sea, ramping up efforts to maintain a World War II-era ship that was deliberately grounded in 1999 to serve

as Manila's outpost in the Second Thomas Shoal.

Marcos's latest remarks highlight the deepening policy disagreement with Duterte, who forged closer ties with China. Duterte said the verbal agreement involved keeping the status quo by not sending construction materials for the ship's repair and upkeep, and that despite it, "we have not conceded anything to China," ABS-*CBN* reported this week. P

Philippine military missions that rotate and resupply troops on the ship, called BRP Sierra Madre, have become a constant source of tension between Manila and Beijing, with Chinese vessels blasting water cannons at Philippine ships several times.

During the Duterte administration, China and the Philippines reached a "gentleman's agreement, which had effectively helped maintain the overall peace and stability" in the Second Thomas Shoal, the Chi-

nese Embassy in Manila said. The Marcos administration stopped abiding by that agreement since February 2023. causing "constant volatility" in the area, the Chinese Embassy said. In an interview with Chinese Communist Party-run Global Times published, Duterte accused the US of inflaming tensions between China and the Philippines in the South China Sea, while criticising Marcos of supposedly doing America's bidding. Marcos has strengthened defence ties with US and Japan amid tensions with China."I think the trilateral agreement is extremely important. It is going to change the dynamic that we have been seeing in the region, in Asean, in Asia, around the South China

Sea," Marcos said.

KMML The Kerala Minerals and Metals Ltd (A Govt. of Kerala Undertaking) Sankaramangalam, Kollam-691 583 Phone: 0476-2651215 to 2651217, e-mail: md@kmml.com, URL: www.kmml.com **TENDER NOTICE**

SI No.	Tender ID	Items		
1	2024_KMML_671626_1	For the supply of High Purity Liquid Argon		
2	2024_KMML_671495_1	For Fabrication & Supply of Tickle Condenser E207A		
3	2024_KMML_671595_1	For the supply and installation of Brick lining Inside Calciner		
4	2024_KMML_671442_1	For the supply of Power Control Centre		

AMI ORGANICS LIMITED

AMI ORGANICS LIMITED Reg. Office: Plot No. 440/4, 5 & 6, Road No. 82/A, GIDC Sachin, Surat- 394230 Gujarat

Email Id: investorinfo@amiorganics.com Website: www.amiorganics.com

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING NOTICE is hereby given to the Members that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of

he Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment hereof for the time being in force and as amended from time to time), if any, for seeking approval of the members of Ami Organics Limited ("the Company") by means of Postal Ballot through remote evoting for raising of funds by way of public or private offerings including through qualified institutional placement, increase in borrowing power and creation of charge thereof, by way of Special Resolution as per the details mentioned in the Postal Ballot Notice dated April 12, 2024.

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice ("Notice") on Saturday, April 13. 2024 only through electronic mode by email to those Members, whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as on Friday, April 5, 2024 ("Cut-off date") and whose e-mail addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, the Registrar & Share Transfer Agents or Depositories or Depository Participant. Those Members who have not received Notice may send an e-mail to investorinfo@amiorganics.com. No physical copy of Notice has been sent to members and the communication of assent/dissent of members shall be registered only through remote-evoting.

Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIIPL"), for providing the remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote electronically on the resolutions set forth in the Notice. Members are requested to note that e-voting shall commence on Monday, April 15, 2024 at 09.00 A.M.(IST) and shall end on Tuesday, May 14, 2024 at 5.00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter. The Voting rights of Members shall be reckoned as on the Cut-off date i.e. Friday, April 5, 2024. A person who is not a member as on the Cut-off date should treat the notice of Postal Ballot for information

The Postal Ballot Notice along with the instructions for e-voting are available on the website of the Company at www.amiorganics.com BSE Limited viz. www.bseindia.com and National Stock Exchange Limited at www.nseindia.com and on the website of the e-voting agency Link Intime India Pvt, Ltd. at https://instavote.linkintime.co.in.

The Board of Directors of Company have appointed CS Kashyap Shah (ICSI Membership No. CS 7662), of M/s, Kashvap Shah & Co., Practicing Company Secretaries, Vadodara, as Scrutinizer for conducting the postal ballot process through remote e-voting. The Results of the Postal Ballot will be declared by the Company on or before 05.00 P.M., Thursday, May 16, 2024. The said results along with the Scrutinizer's Report shall be displayed on the website of the Company at www.amiorganics.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange imited at www.nseindia.com and on the website of LIIPL at https://instavote.linkintime.co.in. n case of any query/grievance in connection with the Postal Ballot through the remote e-voting process, members may contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President, LIIPL at

enotices@linkintime.co.in or the Company at investorinfo@amiorganics.com

By order of the Board of Directors For Ami Organics Limited CS Ekta Kumari Srivastava Company Secretary & Compliance Officer



Place: Surat

Date: April 13, 2024

Pune

Shabnum Zaman

financialexp.epapr.in

विकसित भारताच्या ध्येयासाठी तंत्रज्ञानात अग्रेसर राहणे आवश्यक

शिक्षण ही आयुष्याला दिशा देण्याच्या

बरोबरीने स्वतःला घडविण्याचे काम

करते. आज डॉ. डी. वाय. पाटील या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मत

मानद डॉक्टर ही पदवी केवळ माझ्यासाठीच नाही. तर, इस्रोमध्ये

भारताने अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारत

विद्यापीठातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण

होऊन आपले यश साध्य करीत

काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांसाठी आहे. अलीकडच्या वर्षांत

ह्मअमृत कालह्न साध्य करण्यापासून फार दूर नाही. कारण आपण भारतात

प्रत्येक गोष्टीची रचना, विकास आणि अंमलबजावणी करत आहोत.

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: भविष्यातील शैक्षणिक गरजा घेऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम एक शस्त्र घेऊन पुढे जावे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्रांच्या प्रगतीबरोबर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोडीने अग्रेसर राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १५ वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी (१३ एप्रिल) कोविंद यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र- कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यावेळी उपस्थितीत होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ आणि सिम्बायोसिसचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कष्ट योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली.

पदवी समारंभ हा मैलाचा दगड जरी असला तरी हा शिक्षणाचा शेवट नाही, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. उच्च शिक्षण हे उद्याच्या पिढीच्या हाती दिलेली एक मशाल आहे. जी समाज आणि देशाच्या हितासाठी प्रकाशमान ठरेल. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी सहानुभूती, नम्रता आणि प्रामाणिकपणा विकसित केला पाहिजे. हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे कोविंद म्हणाले. डॉ. एस. बी. मुजुमदार म्हणाले की,

चित्रफीत प्रसारित करण्याच्या धमकीमळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाविद्यालीन तरुणीवर बलात्कार करून चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या त्रासामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकास अटक केली.

कपिल रवींद्र वाल्हेकर (वय १८. रा. कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे. तक्रारदार तरुणी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी कपिलने वर्षभरापूर्वी तिच्याशी ओळख केली. तिला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती त्याला होती. त्यानंतर त्याने तरुणीकडे मोबाइलवर चित्रीकरण करण्याची मागणी केली. तरुणीने त्याला नकार

तरुणीने नकार दिल्यानंतर तो तिच्यावर चिडला होता. तरुणी एकटी घरी असताना त्याने प्रसाधनगृहातील खिडकीची काच सरकवन तरुणीचे मोबाइलवर चित्रीकरण केले. त्याने तरुणीला चित्रफीत दाखविली. त्याने तिला धमकावून पुन्हा बलात्कार केला. ८ एप्रिल रोजी तरुणीला पुन्हा भेटायला बोलावले. त्याने तिला पुन्हा धमकावले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तिच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शुक्रवारी (१२ एप्रिल) आरोपी कपिलने पुन्हा तरुणीशी संपर्क साधला. तरुणीने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. कपिलला तिने घरी बोलावून घेतले. आई-वडिलांनी त्याला जाब विचारला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कपिलला अटक करण्यात आली असून, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले तपास करत आहेत.

बारामतीत आर्थिक वादातून दाम्पत्याचा खून

लोकसत्ता वार्ताहर

बारामती : आर्थिक वादातून एका दाम्पत्याचा खून आल्याची खळबळजनक घटना बारामती शहरात दाम्पत्याचा खून करणारा आरोपी झटापटीत जखमी झाला अस्न. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सचिन वाघोलीकर आणि त्यांची पत्नी सारिका अशी खुन झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. बारामती शहरातील जामदार खत्री-पवार अपार्टमेंटमध्ये वाघोलीकर दाम्पत्य राहायला होते. सचिन यांचा मित्र शनिवारी सकाळी घरी तेव्हा सदिनकेतील स्वयंपाकघरात सचिन आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या

माहिती

मिळताच

घटनेची

उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी धाव

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक, तसेच अंगुली मुद्रा तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वाघोलीकर दाम्पत्याच्या शरीरावर

तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात आर्थिक वादातून वाघोलीकर दाम्पत्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. वाघोलीकर यांच्यावर हल्ला करणारा झटापटीत जखमी झाला. त्याला ताब्यात घेण्यात आले

देशमख. अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक निरीक्षक गजानन उपनिरीक्षक युवराज घोडके अशोक राऊत यांनी ही कामगिरी



आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वीची 'आयंडीएफसी बँक लि.' म्हणून ओळखली जाणारी) CIN: L65110TN2014PLC097792 र<mark>ेणीकृत कार्यालयः</mark> केआरएम टॉवर्स, सातवा पजला, हॅरिंगटन रोड, चेटपेट, चेन्नई-600031. टेलीः+91 44 45644000 | फॅक्सः+9144 45644022

IDFC FIRST Bank

परिशिष्ट-IV-E [नियम 8(6) आणि 9(1) ची तरतृद पाहावी] अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) आणि 9(1) च्या तस्तुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँ

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना. शाद्वारे स्तंभ (ii) मध्ये नमूद कर्जदार व सह-कर्जदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोकडे तारण/ भारग्रस्त असलेल्या स्तंभ (iii) मध्ये नमूद अचल मालमत्तेचा **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड** (पूर्वीची 'आयडीएफसी बँक लिमिटेड' म्हणून ओळखली जाणारी रेच्या प्राधिकृत अधिकाऱ्योंनी **प्रत्यक्ष ताबा** घेतलेला असून त्यांची **आयडीएफसी कँक लिमिटेड** (पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड रुखली जाणारी) यांना स्तंभ (ii) मध्ये नमूदे कर्जदार व सह-कर्जदार यांचेकडून घेणे असलेल्या स्तंभ (i) मधील थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी दि. 30-04-2024 रोजीं '**जशी आहे जेथे आहे', 'जर्श**

आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर विक्री करण्यात येईल विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया **आयडीएफसी फर्स्ट बँके**च्या वेबसाईटवर म्हणजे **www.idfcfirstbank.com** येथे दिलेली लिंक पहावी

171	गन्मा जाजा न रासा	-11 (11(11(11(11(11(11(11(11(11(11(11(11(31143174711 4773 447-11 447119347 10114 10111	a.ootbain		(II 1(14) 1(14)	_	_	
अ. क्र.	(i) मागणी सूचना स्क्रम	(ii) कर्जदार आणि सह-कर्जदार यांचे नाव	(iii) तारण मालमत्तेचा पत्ता	(iv) आरक्षित किंमत रक्कम	(v) बयाणा रक्कम	(vi) लिलावाचा दिनांक व वेळ	(vii) बयाणा रक्कम लिलाव दिनांक व वेळ	(viii) पाहणीची दिनांक व वेळ	(ix) प्राधिकृत अधिकाऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक
1.	रु. 1532930.88/- मागणी सूचना दिनांकः 29-जुलै-22	अशोक बाबुगव लोखंडे आणि शैलजा अशोक लोखंडे	पुढील परिस्सर मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- पलॅट क्र. 405, 'ई' विगमध्ये चौथ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्रफळ कार्णेट सुमारे 422 चौ.फूट, विक्रयोगय क्षेत्र 548.60 चौ.फूट म्हणजे 50.97 चौ.मीटर., सोबत संलग्न टेंस्स मोजमाप कार्पेट 66 चौ.फूट, विक्रयोगय क्षेत्र 85.80 चौ.फूट हणजे 7.95 चौ.मीटर, हणजेच पकूण मोजमाप कार्पेट क्षेत्र 488 चौ.फूट, विक्रयोगय क्षेत्र 634 चौ.फूट म्हणजे 58.92 चौ.मीटर, 1 (एक) कव्हर कार पार्किंग सामान्य क्षेत्रासह विक्रयोगय विल्ट-अप क्षेत्रासह, 'मावळ शेड्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, सर्व्हें. क्र. 40/1/1+ 40/1/2+ 40/1/3+ 40/1/4, मोजमाप 91.34 आर्स क्षेत्र यावर बांधलेले, गाव- वडावा मावळ, ता. मावळ, जि. याव विश्वेच स्थित होते होते होते होते स्थान क्षेत्र यावर व्याप्ति सुलं, पश्चिम किंवा त्या दिशेने: पलंट क्र. 406, उत्तर किंवा त्या दिशेने: जाना आणि फ्लॅट क्रमांक 404 आणि दक्षिण किंवा त्या दिशेने: आकाशापर्यंत खुले.		रु. 50000.00/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 बाजेपयैत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 बाजेपर्यंत	नाव- श्री. अर्पित जैन संपर्क क्रमांक- 91- 6261105099 नाव- श्री. अभिषेक पवार संपर्क क्रमांक- 9029671164
2.	रु. 3451176.27/- मागणी सूचना दिनांकः 8-मार्च-19	अनिता वीरेंद्र सिंग आणि वीरेंद्र एस सिंग	पुढ़ील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- प्लॉट क्र. 11, सर्वेह क्र. 40, हिस्सा क्र. 1/12, वारजे माळवाडी, पुणे 411058 चतुःसीमा:- उत्तरः श्री. अनिल सिंग यांचा उर्वेरित प्लॉट, दक्षिणः श्री. बाळासाहेब मकर यांची मालमता, पूर्वः 10 फूट. रस्ता आणि श्री. पावगुडे मालमत्ता आणि पश्चिमः स. क्र. 41, अमृत वेल हाऊसिंग कॉम्प्लेक्स.		रु. 475668.00/−	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपयैत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपयैत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत	नाव- श्री. आशिष दाहट संपर्क क्रमांक 91- 940786844 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
3.	रु. 20709432.13/- मागणी सूचना दिनांकः 11-नोव्हेंबर-19	मोहम्मदअली गंजी	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- प्लॉट क्रमांक- ए, मार्वल गंगा बुलेवर्ड, पी विंग, तिसरा मजला, कार्यालय क्रमांक 304, कार्पेट मोजमाप क्षेत्रफळ 124.92 चौ.मी. म्हणजे बिल्ट- अप मोजमाप क्षेत्रफळ 168.64 चौ.मी. आणि खुले डोळ्यांच्या पातळी समान टेरेस कार्पेट मोजमाप क्षेत्रफळ 42.8 चौ.मी., म्हणजे बिल्ट- अप मोजमाप क्षेत्रफळ 57.78 चौ.मी. आणि विंग/ बिल्टा आणि सर्व्ह एक कार पार्किंग, सर्व्ह क. 21 (भाग) आणि सर्व्ह क. 22(भाग), मोहम्मदवाडी, पुणे, महाराष्ट्र-411660. चतुःसीमा:- उत्तरः सर्व्ह नं. 20 पैकी जमीन, मोहम्मदवाडी, दक्षिणः रस्ता, पूर्वः वर नमूद केलेल्या मंजूर लेआउट पैकी प्लॉट क्रमांक बी आणि पश्चिमः रस्ता.		रु. 1557122.13/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपयँत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपयँत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपयँत	नाव- श्री. अर्पित जैन संपर्क क्रमांक 91- 626110509 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
4.	रु. 5760768.65/- मागणी सूचना दिनांकः 14-मे-22	दर्शन शंकरलाल भाटिया आणि कुसुम शंकर भाटिया	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- प्लॉट क्रमांक 103, इमारत क्रमांक 'ए', पहिल्या मजल्यावर, कार्पेट क्षेत्र मोजमाप 55.15 चौ.मीटर+ टेरेस 3.99 चौ.मीटर, संपूर्णपणे मोजमाप क्षेत्रफळ 59.14 चौ.मीटर कार्पेट, 'मार्वेला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, गाव पुनावक माळवाडी, ता.मुळशी, जि.पुणे येथे स्थित आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक हदीत, ता. हवेली, जि. पुणे आणि उप निबंधक हवेली 1 ते 26 च्या अधिकारक्षेत्रात स्थित, सोबत सर्व सामान्य सुविधा आणि सुविधांसह.	रु. 3710880.00/-	रु. 371088.00/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत	नाव- श्री. मोहित मिश्रा संपर्क क्रमांक 91- 704506641 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
5.	रु. 3142041.73/- मागणी सूचना दिनांकः 20-मे-21	आणि पुरुषोत्तम नरहरी सापा	पुढ़ील अचल मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- फ्लॅट क्रमांक 805, 8व्या मजल्यावर, विंग क्रमांक 'ई', मावळ शेड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, जमीन संबंधित सर्व्हें क्र. 40/1/1, 40/1/2, 40/1/3, 40/1/4, मोजमाप 61.22 चौ.मीटर यावर बांधलेले, गाव बडगाव, तालुका मावळ, जि. पुणे येथे स्थित आणि मामपंचायत वडगावच्या हवीत आणि चतु-स्मीमा:- उत्तरः पॅसेज+ लिफ्ट, दक्षिण: रस्ता, पूर्वः खुली जागा आणि पश्चिमः फ्लॅट क्रमांक 806.	750000.00/-	रु. 75000.00/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत	नाव- श्री. अर्पित जैन संपर्क क्रमांक 91- 626110509 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
6.	रु. 1457679.14/- मागणी सूचना दिनांकः 17-एप्रिल-21	श्री. मेहुल ललित जटाकिया आणि सौ. रचना मेहुल जटाकिया	पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे- फ्लॅट क्र. 1003, क्षेत्रफळ मोजमाप सुमारे 31.22 चौ.मीटर (कार्पेट क्षेत्र), संलग्न बाल्कनी क्षेत्रफळ मोजमाप 4.03 चौ.मीटर सह आणि संलग्न टेरेस क्षेत्रफळ मोजमाप 4.03 चौ.मीटर, 10व्या मजल्यावर, विंग क्र. ए-2, नवकार पार्क, जिमन मोजमाप सुमारे 9192.05 चौ.मीटर, गट क्र. 613 वर बांधलेले, गाव खंडिशवापूर, ता.हवेली, पुणे, महाराष्ट्र, 412205. चतुःसीमा:- उत्तरः गट क्र. 612, दिक्षणः कोंढाणपूर रोड, पूर्वः गट क्र. 614 आणि पश्चिमः गट क्र. 602 आणि 608.		रु. 130144.50/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत	नाव- श्री. आशिष दाहट संपर्क क्रमांक 91- 940786844 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
7.	रु. 2681365.28/- मागणी सूचना दिनांकः 20-फेब्रुवारी- 19	एस अँड डी मेन्स बुटीक, दीपक मेघनाथ पिल्ले आणि लिसा दीपक पिल्ले	पलॅट क्र. 506, पाचवा मजला, बी विंग स्वप्नपूर्ती, वाघरे असोसिपट्स, एस. क्र. 312/1, 2बी, 313/2, सीटीएस क्र. 6808, 6779, 6780, 6781, पिंग्सी गाव- 411017. चतुःसीमा:- उत्तरः स्वप्नपूर्ती इमारत फेज-1, दक्षिणः डी.पी. रस्ता, पूर्वः शिव साई पार्कची मालमत्ता आणि पश्चिमः- साधू वासवानि इमारतीची मालमत्ता.	1961010.00/-	रु. 196101.00/-	रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपपैत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत	रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपपैत	नाव- श्री. आशिष दाहट संपर्क क्रमांक 91- 940786844 नाव- श्री. अभिषेक पवा संपर्क क्रमांक 902967116
8.	रु. 3337216.90/- मागणी सूचना दिनांक: 14-फेब्रुवारी-	संत कावरराम एंटरप्रायझेस, प्रकाश किमतराय निहलानी आणि	प्लॅट क्र. 05, पहिला मजला, ए-बिल्डिंग, साई श्रद्धा को- ऑप. हाऊसिंग सोसायटी, सीटीएस क्र. 8606 (पी) जोतिबा मंगल कार्यालयाजवळ काळेवाडी पॅपरी, पुणे- 411018	रु. 2690370.00/-	रु. 269037.00/-	30-04-2024 रोजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत	29-04-2024 रोजी स. 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत	24-04-2024 रोजी दु. 1.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत	नाव- श्री. आशिष दाहट संपर्क क्रमांक 91- 940786844

अस्वीकरणः कृपया लक्षात घ्यावे की सदर सूचना केवळ अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी जारी करण्यात येत असून आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड यांना अचल मालमत्तेवर काही जंगम मत्ता असल्या पुणे - 411 036, महाराष्ट्र (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटे

नाव- श्री.

अभिषेक पवार

संपर्क क्रमांक

9029671164

Caution Notice

The Authorized Officer of Piramal Capital and Housing Finance Ltd. having its office at Dheeraj Baug, Building 'A', Ground and First Floors, Besides Axis Bank, opp. Monalisa Building, Agra Road, Harinivas Circle, Navpada, Thane (W) 400 602, has issued E-Auction Sale Notice dtd. 14.03.2024 thereby proposing to sell the properties owned by my clients mentioned in the schedule given herein below, along with some other properties. The proposed E-auction Sale of the schedule property is to take place on 19.04.2024 under the provisions of Securitization Act. In this connection, Notice is hereby given to the Public at large and particularly to the interested parties that being aggrieved by the action of Authorized Officer of Piramal Capital and Housing Finance Ltd. to sell the scheduled properties of my clients, my clients have filed before the Hon'ble Debts Recovery Tribunal, Pune a suit being Securitization Application (D.) No. 895/2024. Hence, the Sale of scheduled properties if takes place, will be subject to the outcome of the said Securitization Application filed by my clients.

In view of the above, the people at large and particularly all the concerned who are interested in participating in the Auction are hereby advised to take a note of the above and exercise necessary caution in the matter. In fact, to make the public and interested parties aware of the above is the sole purpose of this Notice.

Schedule of Properties

	Nandini Orchid Wadki, Pune 412308						
SrNo	Sr No Building Floor No. Flat No.		Name Of Flat Holder/Owner				
1	D	First	104	Mr. Shripati Chandrakant Shinde			
2	Α	Fourth	404	Mr. Alvito Albert Dias			
3	Α	First	106	Mr. Abhijeet Kailas Petkar			
4	D	Third	303	Mr. Rajkumar Narayan Ganguly			
5	Α	Fourth	407	Mr. Nilesh Krishna Rathod			
6	Α	First	101	Mr. Vivek Ramesh Kamble			
7	Α	Second	206	Juliana Pires			
8	Α	Fourth	403	Mrs. Vaishali Deven Padwal			
9	Α	Fourth	405, 406	Mr. Sachin Kalyan Pondkule			

All the flats / Units have been constructed in the project known as "Nandini Orchid" on the total land admeasuring about 6150 Sq. Mtrs. located at Wadki, Pune - Saswad Road, Pune. This notice of Caution is issued only for the sale of abovementioned properties and not for the sale of other properties referred in the sale notice dtd. 14.03.2024.

Hence this notice of caution.

Place: Pune

Date: 14/04/2024

Adv. N. K. Khasbardar, Adv. Prasad Kulkarni, Adv. Aadarsh Jangda, Adv. Kasturi Jangda, A-1/12, Swaroop CHSL, Near Mehendale Garage, Erandawana, Pune 411 004, Mob. No. 9922847754.

POONAWALLA FINCORP

पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड CIN: L51504PN1978PLC209007

नोंदणीकृत कार्यालयः 201 व 202, दुसरा मजला, एपी81, कोरेगाव पार्क अनेक्स, मुंढवा, पुणे - 411 036. महाराष्ट

फोनः 020 6780 8090

वेबसाईट : www.poonawallafincorp.com ईमेल : secretarial@poonawallafincorp.com

दूरस्थ ई-मतदानाद्वारे टपाली मतपत्रिकेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 **(''व्यवस्थापन नियम'')** मधील नियम 20 व नियम 22 सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, 2013 (''अधिनियम'') मधील अनुच्छेद 108 व 110 आणि सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या किंवा पुनर्सादरीकरण यांसह इतर लागू तरतुदी, कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र. 14/2020 दिनांक 8 एप्रिल 2020, सामान्य परिपत्रक क्र. 17/2020 दिनांक 13 एप्रिल 2020 आणि सामान्य परिपत्रक क्र. 09/2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 (''**एमसीए परिपत्रके**'') सह वाचण्यात येणाऱ्या सामान्य बैठकांबाबत सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (''**एमएस-2'**') च्या तरतुदी आणि सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, दिनांक 13 मे, 2022 आणि सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (''**सेबी परिपत्रके**'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, 2015 आणि त्यातील सुधारणा (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') मधील नियम 44 च्या अनुषंगाने पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची 08 एप्रिल 2024 रोजीच्या टपाली मतदानाच्या सूचनेत नमूद कामकाज करण्यासाठी दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेच्या ("दूरस्थ ई-मतदान/ई-मतदान") माध्यमातून टपाली मतदानाद्वारे सूचित करण्यात येत आहे (''टपाली मतदान सूचना'').

वर नमुद एमसीए परिपत्रकांचे आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत ज्या सभासदांचे ईमेल ॲडेस लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट (''आरटीए'') / डिपॉझिटरी पार्टीसिपंट कडे नोंदिवलेले आहेत आणि सोमवार, 08 एप्रिल, 2024 रोजी (''**कट-ऑफ दिनांक**'') ज्या सभासदांची नावे सभासद पुस्तिकेत / लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये आहेत त्यांना शनिवार, 13 एप्रिल, 2024 रोजी टपाली मतदानाची सूचना ईमेल द्वारे पाठविण्यात आलेली आहे.

टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर https://poonawallafincorp.com/pfca/assets/pdf/PFL-Postal-Ballot-Notice-dated-April-08-2024.pdf येथे आणि जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजे बीएसई लिमिटेड ('**'बीएसई'')** आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''**एनएसई''**) वेबसाईटवर म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युस्टिज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाईटवर www.evoting.nsdl.com येथेसुद्धा उपलब्ध आहे.

एमसीए पत्रकांच्या अनुषंगाने सभासद केवळ दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करू शकतात. सभासदांना विनंती आहे की त्यांनी ई-मतदानाच्या माध्यमातून आपला होकार किंवा नकार कळवावा. त्यामुळे, सदर टपाली मतदानासाठी सभासदांना टपाली मतदान प्रपत्रे आणि प्री-पेड बिजनेस रिप्लाय लिफाफे पाठविण्यात आलेली नाहीत.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची सेवा आपल्या सदस्यांना दूरस्थ ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान **रविवार, 14 एप्रिल 2024 रोजी स. 9:00 वाजता (भाप्रवे)** सुरु होईल आणि सोमवार, 13 मे 2024 सायं. 5:00 वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी असलेले इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलच्या खंडित करण्यात येईल आणि त्यानुसार, मतदान करता येणार नाही.

टपाली मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी परीनिरीक्षक म्हणून काम पाहण्यासाठी श्री गिरीश भाटीया, कंपनी सचिव (सभासदत्व क्र. FCS:3295, सीपी क्र. 13792) यांनी आपली संमती दिली आहे.

सभासदांचे मतदान हक्क कट-ऑफ दिनांकास कंपनीच्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्या भरणा केलेल्या भाग भांडवलाच्या गुणोत्तराच्या

बुधवार, 15 में 2024 रोजी टपाली मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल. घोषणा करण्यात आलेला निकाल आणि परिनिरीक्षकांचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.poonawallafincorp.com येथे आणि एनएसडीएल च्या वेबसाईटवर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असेल आणि बीएसई व एनएसई यांना कळविण्यात येईल. त्या व्यतिरिक्त, हा निकाल

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथील सूचना फलकावरही लावण्यात येईल. ई- मतदानाच्या संदर्भात काही प्रश्न / तक्रारी असल्यास सभासदांनी एनएसडीएल च्या ई- मतदान वेबसाईटच्या डाऊनलोड्स सेक्शन अंतर्गत उपलब्ध असलेल्या सभासदांसाठी असलेल्या ई-मतदान युजर मॅन्युअल आणि वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (FAQs) पाहावेत किंवा श्री अमित विशाल, सहा. उपाध्यक्ष - एनएसडीएल आणि / किंवा कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ''ए'' विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई - 400 013 यांचेशी 022-48867000 वर किंवा ई-मेल आयडी:

वेळोवेळी माहिती मिळत राहावी यासाठी कृपया आपला अद्ययावत ईमेल आयडी आरटीए / डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे नोंदणीकृत ठेवावा. ज्या सभासदांनी आपले ईमेल ॲड्रेस अजुनही अपडेट केलेले नाहीत त्यांनी साहाय्यासाठी खाली दिलेली नोंदणी प्रक्रिया पाहावी.

		सभासदांना विनंती आहे की त्यांनी प्रपत्र ISR-1 नीट भरून व स्वाक्षरी करून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आस्टीए'') यांचेकडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे नोंदवावेत/ अपडेट करावेत.
1	डिमॅट स्वरूपात भाग असलेले	कृपया आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) शी संपर्क साधावा आणि आपलं ईमेल ॲड्रेस नोंदवावा.

ईमेल ॲड्रेस नोंदिवण्यात काही अडचणी / प्रश्न असल्यास सभासद secretarial@poonawallafincorp.com येथे ते

स्थानः पुणे

दिनांकः 13 एप्रिल 2024

evoting@nsdl.com वर संपर्क साधावा.

नोंदणीकृत कार्यालय :

201 व 202, दुसरा मजला, एपी81, कोरेगाव पार्क अनेक्स, मुंढवा,

पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड करिता शबनम झमन कंपनी सचिव ACS No. 13918

दिनांक: 14.04.2024

पुष्पा किमतराय

